

13. ६, २१, १३. ९४, २१. MÄRK. P. 27, ५. Davon nom. abstr. °लं n. vollständiger Ruin DAÇAK. in BENF. Chr. 189, ६.

मूलार्द und मूलार्दी f. gaṇa गैरादि zu P. ४, १, ५.

मूलाधार (मूल + आ०) n. (sc. चक्र) Bez. eines mystischen Kreises oberhalb der Geschlechtstheile PANĀKAR. १, ३, ७०. २, ८, ६. पोनिशिष्मोपाये स्थानं मूलाधारस्य १२. ĀNANDALAH. ९ in HABE. Anth. 247. Verz. d. Oxf. H. ८८, b, ३९. Nabel (nach dem Schol.) WEBER, RĀMAT. UP. ३३६, N. २.

मूलाध (मूल + आधा०) n. Rettig RATNAM. ६२.

मूलाधिर्मशास्त्र n. das ursprüngliche (मूल) Abhidharmaçāstra Vie de HIOUEN-TSANG 189, 211.

मूलायतन (मूल + आ०) n. der ursprüngliche Sitz RAGH. ३, ३६.

मूलाविद्याविनाशक (मूल - आ० - वि०) adj. wohl die Unwissenheit im Grunde vernichtend PANĀKAR. ४, ३, ५४.

मूलाशिन (मूल + आ०) adj. von Wurzeln sich nährend Spr. ४६०३.

मूलाहृ (मूल + आहृ०) n. Rettig RĀGĀN. im ÇKDRA.

मूलिक (von मूल) gaṇa पुरोक्तिरादि zu P. ५, १, १२८. adj. १) von Wurzeln lebend, m. ein Asket ÇABDĀRTHAK. bei WILSON. — २) ursprünglich: दश मूलिकार्था॒: TATTVAS. ४३. Verz. d. B. H. No. ६३६. — Vgl. मौलिक, मौलिका.

मूलिन् (wie eben १) adj. a) eine Wurzel habend, Wurzelgewächs (im Unterschied von Knollengewächs) SUÇR. २, १७२, १. श्रोषयि॑ चAT. BA. २, ३, १, १०. Vgl. फल०. — b) = मूलकृत AV. ५, ३१, १२. — २) m. Pflanze, Baum ÇABDAK. im ÇKDRA.

मूलीकर्मन् n. = मूलकर्मन् HALĀJ. ४, ३१.

मूलेर UNĀDIS. १, ६२. m. König UGGĀVAL. = जटा SIDDH. K. Nardostachys Jatamansi (जटामासी, जटा) Dec. WILSON.

मूलोच्छ्र (मूल + उ०) m. vollständiges Zugrunderichten PANĀKAT. ed. orn. ५६, २४.

मूलोत्खात (मूल + उ०) १) adj. mit der Wurzel ausgegraben, vollständig zu Grunde gerichtet: तत्सर्वथा॒ मूलोत्खाता॒ वयं॒ विनष्टाः॒ स्मः॒ PANĀKAT. १८७, ४४. — २) n. das Ausgraben von Wurzeln MÄRK. P. ५१, १९.

मूलोषयि॑ (मूल + आ०) f. eine best. Pflanze R. ४, ४१, ५६.

मूल्य (von मूल) १) adj. oxyt. gana बलादि zu P. ४, २, ८०. an der Wurzel befindlich Schol. zu KĀTJ. CR. १०४०, १६ (vgl. मौल्य). parox. zum Ausreissen mit der Wurzel geeignet P. ४, ४, ८८. = मूलेनानाम्यम्॒ und मूलेन समः॒ ११. — २) n. a) Preis, Werth einer Sache (am Ende eines adj. comp. f. आ०) AK. २, ९, ८०. ३, ४, ५, २८. H. ८६८. an. २, ३७७ (lies वस्त्र st. वस्त्र). MED. j. ४३ (lies वस्त्र st. प्रस्त्र). HALĀJ. ५, ४९. M. ८, १४४. २८९. ३२२. ३२९. ९, १००. JĀGN. २, २२६. MBH. १३, २६७२. fgg. VARĀH. BH. S. ३०, ६. ८०, १२. १६. ८१, ९. ११. fgg. ८२, ४. fgg. BH. २७, १९. KATHĀS. ३७, १५४. ६१, ६. काचमलेन विक्रीतो वृत्त चित्तामिर्मया Spr. ९३७. प्राणपरित्यागमूल्येन २४९०. किपता मूल्येनैतत्पुस्तकं गृहीतम् PANĀKAT. १२७, १२. Schol. zu NAISH. २२, ५२. दीन० ein niedriger Preis JĀGN. २, १६८. क्रय० Einkaufspreis RĀGĀ-TAR. ५, १६७. das einfache मूल्य in ders. Bed. P. ५, १, ४७, Sch. बल्लस्वर्पालत्त० adj. KATHĀS. २२, १७. विवर्जितः॒ keinen Preis habend, unschätzbar Spr. ३५६४. अल्प० einen geringen Wert habend SĀH. D. ६०, ९. कृत० dessen Werth bestimmt ist, geschätzt JĀGN. २, ६३. अ० unschätzbar PANĀKAR. १, ४, २७. ७, ४६. ५९. ११, २४. २, ४, २१. दातुर्महसि॑ मूल्येन सुतम्॒ so v. a. für einen bestimmten Preis

v. Theil.

abtreten, verkaufen R. ५, ६१, १४ (६३, १६ GÖRR.). KATHĀS. ४३, ८०. तच्च दी-नारलेणा मूल्येन वणिङा॑ मया दत्तम्॒ ३७, १०. दद्वा॑ किञ्चिभूल्येन काष्ठ-नम्। कस्यापि वणिङा॑ गेहै॒ दिने॑ तस्मिन्नुवास सा॒ || etwas Gold als Bezahlung dafür gebend २९, १००. दत्तभेजन० für das Essen bezahlt ७१. २६४. मार्गति॑ स्म च मूल्येन ताव्यस्वसक्तिन्दृपान्॒ suchte für Geldeswerth zu erstehen ४३, ७९. मूल्येनाप्रसव्य॑ मया गृहीतं इत्पापयो॒ so v. a. gekauft ३७, १६. २०. मूल्यात्पञ्चसदसी॒ तु नीता॑ तेन॑ १६. — b) Lohn, Bezahlung für geleistete Dienste AK. २, १०, ३९. H. ३६२. H. a.n. (lies वेतन st. चेतन). MED. HALĀJ. ४, ४३. मूल्येन यः॑ कर्म करोति॑ स भूतकः॑ Mit. २०७, १६. RĀGĀ-TAR. ५, १७१. fg. KATHĀS. १२, १३९. ३७, १२१. — c) Verdienst, was man sich erwirbt PANĀKAT. २५१, १८. fg. — d) = मूल॑ Kapital KATHĀS. ६, ३४. १९, २०. — Vgl. डर्मल्पा॑, बङ्ग० (in der Bed. kostbar auch VET. in LA. [II] २, २०), भाए॑, मक्ता०.

मूल्यकरण (मूल्य + क०) n. das Verwerthen, in-Geld-Umsetzen: शवानाम् MÄRK. P. ८, १६९.

मूशावान m. N. pr. eines Chan's Verz. d. Oxf. H. १९३, a, N. १. मूर्छावान॑ v. l.

१. मूष॑ मूषति॑ = १. मुष॑ DHĀTUP. १७, २५. मूषित = मुषित AK. ३, २, ३७. H. १४८३.

२. मूष॑ (von १. मुष॑) Maus NAIGH. ४, १. NIR. ४, ५. मूषो॑ न शिष्मा व्य॒दृत्ति॑ माय॑: RV. ४, १०३, ८.

मूष॑ m. f. (आ०) AK. ३, ६, ५, ३८. १) m. (von १. मुष॑) Ratte, Maus ÇABDAR. im ÇKDRA. राज॑ PANĀKAT. १९०, २१. मूषा॑ f. ÇABDAR. मूषी॑ Ratte RĀGĀN. im ÇKDRA.; vgl. गन्धमूषी॑. — २) f. आ० a) Schmelztiegel AK. २, १०, ३३. H. ९०८. SUÇR. २, ३३५, ४५. MÄRK. P. १४, ७६. KULL. zu M. ६, ७१. मूषेत्पादन॑ Verz. d. Oxf. H. ३२१, a, No. ७६१. Nach ÇABDAR. im ÇKDRA. auch m., nach BHAR. zu AK. auch मूषी॑. — b) Lipeocercis serrata Trin. ÇABDĀK. im ÇKDRA. — c) = जवात॑ rundes Fenster, Lußloch LILĀV. im ÇKDRA.

मूषक॑ (von १. मुष॑) १) m. a) Dieb BHĀG. P. ५, १४, ५. Verz. d. Oxf. H. ३३९, b, २६ (मूषक॑ v. l.). — b) Ratte, Maus H. १३००. HALĀJ. २, ८०. JĀGN. ३, २१४. R. २, ३३, १९. KĀM. NĪTIS. १३, ६३. SPR. ८९. १०४२. VARĀH. BH. S. ४८. १६. ५३, १२३. ५४, २०. ७१, ७. ८६, ६५. ९५, ४. ११, १२. KATHĀS. ३३, १०७. ६१, ६६. fgg. ६२. १३२. fg. ६३, १५९. fg. Verz. d. B. H. २७८, ८ v. u. PANĀKAT. २११, १३. नयन॑ adj. VARĀH. BH. S. ६१, २. मूषकाङ्गलि॑ SPR. ३२६९. निर्मूषक॑ frei von Mäusen KATHĀS. ४३, ३०. Die v. l. häufig मूषिक॑. Vgl. मक्ता०. — c) pl. N. pr. eines Volkes MBH. ६, ३६६. ३७१ (VP. १९२. fg.). — d) ein best. Metrum Ind. St. ४, ४०८, N. २. — २) f. मूषिका॑ a) Ratte, Maus NIR. ४, ५. gaṇa गैरादि॑ zu P. ४, १, ४. TRIK. २, ५, १०. HĀR. २६७ (wo भवेदीना zu lesen ist). ÇABDAR. im ÇKDRA. VS. २४, ३६. MBH. १, ५५७३. SUÇR. २, १२३, ६. SPR. २२३२. das Weibchen KATHĀS. ६२, १२५. १३५. PANĀKAT. १९०, २२. Vgl. प्रति॑, बाल॑, मैषिकि॑. — b) eine Blutegelspecies SUÇR. १, ४०, २०. — c) Salvinia cucullata Roxb. RATNAM. ३६. — d) = मूषा॑ Schmelztiegel RAMĀN. zu AK. ÇKDRA. — ३) f. मूषका॑ Ratte, Maus ÇABDAR. im ÇKDRA.

मूषकाङ्गलि॑ (मू० + काणी०) f. Salvinia cucullata Roxb. ÇĀRĀNG. SĀHU. २, २, ४६. काणी॑ f. RĀGĀN. im ÇKDRA.

मूषकमारी॑ (मू० + मार०) f. dass. RĀGĀN. im ÇKDRA.

मूषकाद्॑ (मूषक + आ०) m. Mäusefresser, N. pr. eines Schlangendämons MBH. १, ५५७३. — Vgl. मूषिकाद्॑.